

डिजीटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण
कार्यक्रमात ई-महाभूमि अंतर्गत संगणीकृत
डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.७/१२, ८-अ व
फेरफार उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण-२०२१/प्र.क्र.२३५/ल-१

पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २० मे २०२५.

वाचा :-

१. महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.२३५/ल-१, दि.२९.११.२०२२.
२. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. रा.भू.४/अधिकार अभिलेख APIs/दुरुस्ती/२०२५, दि.०६.०२.२०२५.
३. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. रा.भू.४/अधिकार अभिलेख APIs/दुरुस्ती/२०२५, दि.०५.०३.२०२५.

शासन निर्णय :-

राज्यात डिजीटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-महाभूमि या नावाने राबविण्यात येत आहे. ई-महाभूमि अंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून गा.न.नं.७/१२, गा.न.नं.८-अ व फेरफार या अधिकार अभिलेखांच्या नकला संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने इतर विभाग, वित्तीय संस्था व इतर यांना उपलब्ध करून देण्याबाबत आकारावयाच्या शुल्काबाबत वाचा क्र. १ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

२. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वाचा क्र. २ व ३ येथे नमूद पत्रांद्वारे सदर शासन निर्णयातील वापरकर्त्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यास अनुसरून वाचा क्र. १ येथील महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/ प्र.क्र.२३५/ ल-१, दि.२९.११.२०२२ च्या परिच्छेद क्र. १ मधील तक्त्याच्या अनुक्रमांक २ मध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १ मधील तक्त्यातील सुधारित अनुक्रमांक २ खालीलप्रमाणे असेल.

अ.क्र.	वापरकर्ता	७/१२, ८-अ व फेरफार माहितीचे स्वरूप	सेवा शुल्क	विविध घटकांचा हिस्सा
२	सरकारी/खाजगी बँका	i) संगणकीकृत स्वाक्षरीत PDF स्वरूपात ii) संगणकीकृत स्वाक्षरीत डेटा स्ट्रीम (डेटा स्वरूपात)	रु.१५/- प्रती अभिलेख	जमाबंदी आयुक्त यांचे PLA रु.१०/- व महाराष्ट्र शासन रु.५/-

३. तसेच वाचा क्र. १ येथील महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.२३५/ल-१, दि.२९.११.२०२२ मध्ये परिच्छेद क्र. ४ नंतर खालीलप्रमाणे अतिरिक्त परिच्छेद क्र. ५ नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे.

“भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे विभाग/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व विविध सरकारी/खाजग बँका यांनी Application programming Interface (APIs) द्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा वापर करताना कोणत्याही परिस्थितीत विशेषतः Bulk data Download द्वारे डिजीटल वैयक्तीक डेटा संरक्षण कायदा-२०२३ (The Digital Personal Data Protection Act २०२३) कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी.”

४. वाचा क्र. १ येथील शासन निर्णयातील इतर तरतुदी/अटी कायम असतील.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५२०१२३५५२३५१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संजय बनकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत:-

१. मा. राज्यपालांचे सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव.
३. मा. उप मुख्यमंत्री [नगरविकास, गृह निर्माण, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.)] यांचे सचिव.
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क) यांचे सचिव.
५. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. प्रधान महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र , मुंबई.
९. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा) महाराष्ट्र, नागपूर.
१०. वित्त विभाग (व्यय-१०), मंत्रालय, मुंबई.
११. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. निवडनस्ती/ल-१.